

मराठी/इंग्रजी मजकुराचा अनुवाद
करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या
नामिकेवर सदस्यांची नियुक्ती करणेबाबत.

महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: नामिका-२०१५/प्र.क्र.१००/भाषा-२
नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : १५ फेब्रुवारी, २०१६

वाचा :-

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.एलएनजी-२००७/६८१/प्र.क्र.९/०७/२०-ब,
दि.१८.१.२००८
- २) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.बैठक-२०१३/प्र.क्र.१६२/भाषा-२, दि.१९.४.२०१४

शासन निर्णय :-

भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयात मराठी व इंग्रजी मजकुराचा अनुवाद करण्यासाठी संदर्भाधीन दि.१८.१.२००८ अन्वये भाषा तज्ज्ञांची नामिका स्थापन करण्यात आली आहे. विद्यमान नामिकेवर सदस्यांच्या यादीत खालील सदस्यांची नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

श्री.शरद आफळे,
ए-४/४, नीतू अपार्टमेंट, राजपार्क को.ऑ.हौ.सो.१,
जुना मुंबई - पुणे रस्ता,
कळवा (पश्चिम)-४२१६०५
भ्रमणध्वनी- ७७३८५४२३५३

सदर नामिकेवरील तज्ज्ञांना संदर्भाधीन दि.१९.४.२०१४ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने प्रत्येकी १०० शब्दास वा त्याच्या प्रत्येक भागासाठी रु.१००/- तसेच भाषा संचालनालयातील अनुवादाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १०० शब्दास व त्याच्या भागास रु.५०/- याप्रमाणे मानधन अदा करण्यात यावे.

ज्या मंत्रालयीन विभागांना मराठी मजकुराचा इंग्रजी अनुवाद करून घ्यावयाचा असेल त्यांनी नामिकेमध्ये नमूद केलेल्या भाषा तज्ज्ञांशी परस्पर संपर्क साधून त्यांच्याकडून आपल्या विभागाचे अनुवादविषयक काम करून घेण्याची व्यवस्था करावी. तसेच अनुवादाच्या कामासाठी होणारा खर्च संबंधीत विभागांनी मंजूर अनुदानातून भागविण्याची कार्यवाही करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०२१५१६०२४९६०३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

लिना वि. धुरु

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- २) सहायक भाषा संचालक, विभागीय कार्यालय, नवी मुंबई/ पुणे/नागपूर/औरंगाबाद
- ३) सर्व मंत्रालयीन विभाग
- ४) प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई (पत्राने),
- ५) प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने),
- ६) प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,
- ७) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,
- ८) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
- ९) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर
- १०) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर,
- ११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १२) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १३) संग्रहार्थ (भाषा - २)